

कर्जासाठी अर्जाचा फॉर्म (वाहन)

कृपया कॅपिटल अक्षरात आणि फक्त काळ्या शाईच्या पेनाने फॉर्म भरा.



दिनांक

वाहनाचा प्रकार

ऑटो व्यावसायिक वाहन दुचाकी ट्रॅक्टर बांधकाम उपकरण

सुविधेचा प्रकार	रक्कम (₹)	मुदत (महिने)	तारण/सुरक्षा देऊ केलेली (होय/नाही)	सुविधेचा प्रकार	रक्कम (₹)	मुदत (महिने)	तारण/सुरक्षा देऊ केलेली (होय/नाही)
नवीन				जुने			
वाहनाद्वारे कर्ज सुरक्षित केलेले							
कृषी मुदत कर्ज				वैयक्तिक मुदत कर्ज			
व्यवसाय मुदत कर्ज							

A. अर्जदाराचे तपशील (दोन शब्दांमध्ये रिकामी जागा सोडा)

विद्यमान ग्राहक नवीन ग्राहक विद्यमान ग्राहक असल्यास, ग्राहक क्र सीकेवायसीआर क्र. माझ्या/ आमच्या केवायसीमधील बदल [तपशील/ दस्तावेज जमा करा] माझ्या/ आमच्या केवायसीमध्ये काही बदल नाही [पुन्हा केवायसी आवश्यक नाही आणि केवायसी तारखेनुसार वैध आहे.]

घटना वैयक्तिक प्रोप्रायटरशिप भागीदारी संस्था प्रायव्हेट लिमिटेड पब्लिक लिमिटेड सोसायटी विश्वस्त संस्था इतर

नाव वडिलांचे नाव किंवा जोडीदाराचे नाव आईचे नाव

मोबाइल क्र. +91 दूरध्वनी क्र. (नि) दूरध्वनी क्र. (का)

ईमेल आयडी

धर्म हिंदू ख्रिश्चन इस्लाम शीख बौद्ध जैन इतर लिंग पु म त्र ^ तृतीयपंथी

श्रेणी सामान्य एससी एसटी ओबीसी इतर

वैवाहिक स्थिती अविवाहित विवाहित घटस्फोटित विधवा/विधुर विभक्त राष्ट्रीयत्व/ जन्माचा देश भारतीय इतर जन्माची/ स्थापनेची दिनांक

जन्माचे/स्थापनेचे ठिकाण व्यवसाय सुरु केल्याची दिनांक

पॅन क्र. फॉर्म 60 (पॅन लागू होत असल्यास कृपया फॉर्म 49A वा.) निवासी स्थिती निवासी अनिवासी ओसीआय/पीआयओ विदेशी नागरीक

जीएसटी क्र उद्यम क्र. नागरिकत्व

तुम्ही राजकीयदृष्ट्या अनावृत्त व्यक्ती किंवा व्यक्तीशी संबंधित आहात का? होय नाही

तुम्ही शारीरिकदृष्ट्या विकलांग आहात का? होय नाही जर होय आजारी/वृद्ध/अक्षम अंध/ दृष्टीदोष इतर स्पष्ट करा

शैक्षणिक पात्रता निरक्षर 10वी पेक्षा कमी मेट्रिक (10वी) इंटरमीजिएट (12वी) पदवी पदव्युत्तर आणि अधिक इतर स्पष्ट करा

तुम्ही भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशातील कर निवासी आहात का? नाही होय (जर होय, कृपया एफएटीसीए/सीआरएस घोषणापत्र स्वतंत्रपणे भरा.)

जीएसटी अंतर्गत व्याख्या केल्यानुसार तुम्ही एयू स्मॉल फायनान्स बँकेशी संबंधित पक्ष आहात का? *हे खाते तुम्ही आधार सोबत जोडू इच्छिता का होय नाही

पत्त्याची ओळ 1 लँडमार्क शहर राज्य पिन कोड देश भारत इतर वर्तमान शहरात वास्तव्याच्या वर्षाची संख्या वर्तमान पत्त्यावर वास्तव्याच्या वर्षाची संख्या मालमतेची स्थिती स्व-मालकीचे भाड्याचे कंपनीने दिलेले पैतृक इतर

पत्त्याची ओळ 1 लँडमार्क शहर राज्य पिन कोड देश भारत इतर मालमतेची स्थिती स्व-मालकीचे भाड्याचे कंपनीने दिलेले पैतृक इतर

केवायसी तपशील ओळखीचा पुरावा पासपोर्ट वाहन चालवण्याचा परवाना आधार मतदार ओळखपत्र इतर

ओळख क्र. समामी तारीख (लागू होत असल्यास)

पत्त्याचा पुरावा पासपोर्ट वाहन चालवण्याचा परवाना आधार मतदार ओळखपत्र इतर

व्यवसाय पगारदार सरकारी स्वायं-रोजगार स्वायं-रोजगार सेवानिवृत्त विद्यार्थी गृहिणी इतर

एकूण वार्षिक 1-250000 250001-500000 500001-1000000 1000001-2000000 2000001-2500000

उत्पन्न (₹) 2500001-5000000 5000001-10000000 >1 कोटी

मालकाचे/कंपनीचे/ व्यवसायाचे तपशील

संस्था/ मालक/कंपनीचे नाव एकूण अनुभव. वर्षे महिने

व्यवसायाचे स्वरूप उत्पादक सेवा पुरवठादार व्यापारी/ कृषी आणि संबंधित क्रियाकलाप इतर

व्यवसायाचा प्रकार 1. 2. संस्थेचा पुरावा

व्यवसायाची संरचना प्रोप्रायटरशिप भागीदारी संस्था प्रायव्हेट लिमिटेड इतर

व्यावसायिक परिसर स्व-मालकीचे (गहाण विना मुल्य) भाड्याचे पैतृक इतर

पत्त्याची ओळ 1 पत्त्याची ओळ 2 शहर जिल्हा पिन कोड लँडमार्क राज्य देश भारत इतर

लाभार्थी मालक/ अधिकृत स्वाक्षरीकर्ताचे नाव आणि तपशील

नाव वय लिंग पद समभाग (% मध्ये) संपर्काचा क्र. ओळखीचा पुरावा

B. सह-अर्जदाराचे तपशील (दोन शब्दांमध्ये रिकामी जागा सोडा)

विद्यमान ग्राहक ☐ नवीन ग्राहक ☐ विद्यमान ग्राहक असल्यास, ग्राहक क्र. सीकेवायसीआर क्र.

☐ माझ्या/ आमच्या केवायसीमधील बदल [तपशील/ दस्तावेज जमा करा] ☐ माझ्या/ आमच्या केवायसीमध्ये काही बदल नाही [पुन्हा केवायसी आवश्यक नाही आणि केवायसी तारखेनुसार वैध आहे.]

घटना ☐ वैयक्तिक ☐ प्रोप्रायटरशिप ☐ भागीदारी संस्था ☐ प्रायव्हेट लिमिटेड ☐ पब्लिक लिमिटेड ☐ सोसायटी ☐ विश्वस्त संस्था ☐ इतर

नाव

☐ वडिलांचे नाव

☐ किंवा

☐ जोडीदाराचे नाव

आईचे नाव

मोबाइल क्र. +91

दूरध्वनी क्र. (नि)

दूरध्वनी क्र. (का)

ईमेल आयडी

धर्म ☐ हिंदू ☐ ख्रिश्चन ☐ इस्लाम ☐ शीख ☐ बौद्ध ☐ जैन ☐ इतर लिंग ☐ पु ☐ म ☐ तृ ☐ ^ ☐ तृतीयपंथी

श्रेणी ☐ सामान्य ☐ एससी ☐ एसटी ☐ ओबीसी ☐ इतर

वैवाहिक स्थिती ☐ अविवाहित ☐ विवाहित ☐ घटस्फोटित ☐ विधवा/विधुर ☐ विभक्त ☐ राष्ट्रीयत्व/ जन्माचा देश ☐ भारतीय ☐ इतर जन्माची/स्थापनेची दिनांक

पॅन क्र. फॉर्म 60 ☐ (पॅन लागू होत असल्यास कृपया फॉर्म 49A वा.) ☐ निवासी स्थिती ☐ निवासी ☐ अनिवासी ☐ ओसीआय/पीआयओ ☐ विदेशी नागरीक

जीएसटी क्र. उद्यम क्र. नागरिकत्व

तुम्ही राजकीयदृष्ट्या अनावृत्त व्यक्ती किंवा व्यक्तीशी संबंधित आहात का? ☐ होय ☐ नाही

तुम्ही शारीरिकदृष्ट्या विकलांग आहात का? ☐ होय ☐ नाही जर होय ☐ आजारी/वृद्ध/अक्षम ☐ अंध/ दृष्टीदोष ☐ इतर स्पष्ट करा

शैक्षणिक पात्रता ☐ निरक्षर ☐ 10वी पेक्षा कमी ☐ मेट्रिक (10वी) ☐ इंटरमीडिएट (12वी) ☐ पदवी ☐ पदव्युत्तर आणि अधिक ☐ इतर स्पष्ट करा

तुम्ही भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशातील कर निवासी आहात का? ☐ नाही ☐ होय (जर होय, कृपया एफएटीसीए/सीआरएस घोषणापत्र स्वतंत्रपणे भरा.)

अर्जदारासोबत संबंध

जन्मठिकाण/स्थापना

व्यवसाय सुरु केल्याची दिनांक

पत्ता 1

पत्त्याची ओळ 1

पत्त्याची ओळ 2

लॅंडमार्क

जिल्हा

राज्य

पिन कोड

देश ☐ भारत ☐ इतर वर्तमान शहरात वास्तव्याच्या वर्षाची संख्या वर्तमान पत्त्यावर वास्तव्याच्या वर्षाची संख्या

मालमत्तेची स्थिती ☐ स्व-मालकीचे ☐ भाड्याचे ☐ कंपनीने दिलेले ☐ पैतृक ☐ इतर

पत्ता 2

पत्त्याची ओळ 1

लॅंडमार्क

जिल्हा

राज्य

पिन कोड

देश ☐ भारत ☐ इतर मालमत्तेची स्थिती ☐ स्व-मालकीचे ☐ भाड्याचे ☐ कंपनीने दिलेले ☐ पैतृक ☐ इतर

केवायसी तपशील

ओळखीचा पुरावा ☐ पासपोर्ट ☐ वाहन चालवण्याचा परवाना ☐ आधार ☐ मतदार ओळखपत्र ☐ इतर

ओळख क्र. समाप्ती तारीख (लागू होत असल्यास)

पत्त्याचा पुरावा ☐ पासपोर्ट ☐ वाहन चालवण्याचा परवाना ☐ आधार ☐ मतदार ओळखपत्र ☐ इतर

व्यवसाय ☐ पगारदार { ☐ सरकारी ☐ स्वयं-रोजगार ☐ स्वयं-रोजगार ☐ सेवानिवृत्त ☐ विद्यार्थी ☐ गृहिणी ☐ इतर

एकूण वार्षिक ☐ 1-250000 ☐ 250001-500000 ☐ 500001-1000000 ☐ 1000001-2000000 ☐ 2000001-2500000

उत्पन्न (₹) ☐ 2500001-5000000 ☐ 5000001-10000000 ☐ >1 कोटी परकीय चलन अनावरण होय ☐ नाही ☐

मालकाचे/कंपनीचे/ व्यवसायाचे तपशील

संस्था/ मालक/कंपनीचे नाव एकूण अनुभव. वर्षे महिने

व्यवसायाचे ☐ उत्पादक ☐ सेवा पुरवठादार ☐ व्यापारी/ ☐ कृषी आणि संबंधित क्रियाकलाप ☐ इतर

स्वरूप ☐ नोकरी/व्यवसायातील ☐ दुकानदार

व्यवसायाचा प्रकार 1. 2.

व्यवसायाची संरचना ☐ प्रोप्रायटरशिप ☐ भागीदारी संस्था ☐ प्रायव्हेट लिमिटेड ☐ इतर संस्थेचा पुरावा {

व्यावसायिक परिसर ☐ स्व-मालकीचे (☐ गहाण ☐ विना मुल्य) ☐ भाड्याचे ☐ पैतृक ☐ इतर

पत्त्याची ओळ 1

पत्त्याची ओळ 2

शहर

जिल्हा

पिन कोड

लॅंडमार्क

राज्य

देश ☐ भारत ☐ इतर

लाभार्थी मालक/ अधिकृत स्वाक्षरीकर्ताचे नाव आणि तपशील

नाव	वय	लिंग	पद	समभाग (% मध्ये)	संपर्काचा क्र.	ओळखीचा पुरावा

C. संदर्भ

संदर्भ 1

नाव

मोबाइल क्र. 9 1 अर्जदारासोबत संबंध परिचयाची वर्षे

संदर्भ 2

नाव

मोबाइल क्र. 9 1 अर्जदारासोबत संबंध

D. प्राथमिकता विभाग श्रेणी

फार्म क्रेडिट स्वतंत्र शेतकरी जे थेट शेती आणि शेतीशी संबंधित क्रियाकलाप करतात जसे डेयरी, मासेमारी, पशुपालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन आणि रेशीम उत्पादन.

जमीन (एकर) 0-2.47 2.48-4.94 4.95 आणि अधिक स्पष्ट करा (एकर) : ठिकाण : पिन :

शेतीच्या पायाभूत सुविधा : शेतीचे उत्पन्न/ उत्पादने साठवण्यासाठी तयार केलेल्या शीतगुहांसह साठवणूकीच्या सुविधांच्या (वखारी, बाजारातील याई, गोदाम आणि कोठार) बांधकामासाठी कर्ज

सहाय्यक क्रियाकलाप : खाद्य आणि कृषी प्रक्रिया

उत्पादन किंवा सेवा उद्यम :

पीअॅडएम किंवा उपकरणांमध्ये गुंतवणूक ☐ ₹ 1 कोटी पर्यंत ☐ > ₹ 1 कोटी ते ₹ 10 कोटी ☐ > ₹ 10 कोटी ते ₹ 50 कोटी ☐ > 50 कोटी गुंतवणूकीचे मूल्य (WDV) :

वार्षिक उलाढाल : ☐ ₹ 5 कोटी पर्यंत ☐ > ₹ 5 कोटी ते ₹ 50 कोटी ☐ > ₹ 50 कोटी ते ₹ 250 कोटी ☐ > 250 कोटी वार्षिक उलाढाल () :

(व्यावसायिक/विंगर-व्यावसायिक/एसआरटीओ/व्यापार/किरकोळ व्यापार)

खादी आणि ग्रामीण उद्योग (केव्हीआय क्षेत्र)

घोषणा :: मी/आम्ही याद्वारे घोषणा/पुष्टी करतो/करते कि माझ्या/आमच्या द्वारे खरेदी केलेले/ खरेदी केले जाणारे वाहन/ घेतलेले/ घेतले जाणारे कर्ज यासाठी वापरले जाईल

☐ शेतीच्या हेतूसाठी शेतीचे उत्पन्न आणि/ किंवा शेतीची साधन, शेतीचे उत्पन्न आणि शेतातील उत्पादनाच्या वाहतूकीमध्ये मदत.

☐ व्यवसायाच्या हेतूसाठी : मी/आम्ही जाणतो/जाणते की या सादरीकरण, घोषणा आणि पुष्टीच्या विश्वासाच्या आधारेच तुम्ही प्राथमिकता क्षेत्र कर्ज वर्गातील आर्थिक सहाय्यासाठी माझ्या कर्जाच्या अर्जाविषयी विचार करण्यासाठी सहमत झाले आहात. मी/आम्ही माझ्या/आमच्या द्वारे केलेल्या खट्या/चूकीच्या घोषणांमुळे उद्भवू शकणार्या कोणत्याही नुकसान किंवा होनिच्या परिस्थितीमध्ये बॅकला होणार्या नुकसानाची भरपाई करेल/करू.

E. हमीदाराचे तपशील (दोन शब्दांमध्ये रिकामी जागा सोडा)

विद्यमान ग्राहक

नवीन ग्राहक

वियमान ग्राहक असल्यास, ग्राहक क्र

सीकेवायसीआर क्र.

माझ्या/ आमच्या

केवायसीमधील बदल [तपशील/ दस्तावेज जमा करा]

माझ्या/ आमच्या केवायसीमध्ये काही बदल नाही [पुन्हा केवायसी आवश्यक नाही आणि केवायसी तारखेनुसार वैध आहे.]

घटना

वैयक्तिक

प्रोप्रायटरशिप

भागीदारी संस्था

प्रायव्हेट लिमिटेड

पब्लिक लिमिटेड

सोसायटी

विश्वस्त संस्था

इतर

नाव

वडिलांचे नाव

किया

जोडीदाराचे नाव

आईचे नाव

मोबाइल क्र. +91

दूरध्वनी क्र. (नि)

दूरध्वनी क्र. (का)

ईमेल आयडी

धर्म

हिंदू

ख्रिश्चन

इस्लाम

शीख

बौद्ध

जैन

इतर

लिंग

पु

म

तृ

^

तृतीयपंथी

श्रेणी

सामान्य

एससी

एसटी

ओबीसी

इतर

वैवाहिक स्थिती

अविवाहित

विवाहित

घटस्फोटित

विधवा/विधुर

विभक्त

राष्ट्रीयत्व/ जन्माचा देश

भारतीय

इतर

जन्माची/ स्थापनेची दिनांक

DD

MM

YY

YY

पॅन क्र.

फॉर्म 60

(पॅन लागू होत असल्यास कृपया फॉर्म 49A घ्या.)

निवासी स्थिती

निवासी

अनिवासी

ओसीआय/पीआयओ

विदेशी नागरीक

जोएसटी क्र.

तुम्ही राजकीयदृष्ट्या अनावृत्त व्यक्ती किंवा व्यक्तीशी संबंधित आहात का?

होय

नाही

नागरिकत्व

तुम्ही शारीरिकदृष्ट्या विकलांग आहात का?

होय

नाही

जर होय

आजारी/वृद्ध/अक्षम

अंध/ दृष्टीदोष

इतर

स्पष्ट करा

शैक्षणिक पात्रता

निरक्षर

10वी पेक्षा कमी

मेट्रिक (10वी)

इंटरमीजिएट (12वी)

पदवी

पदव्युत्तर आणि अधिक

इतर

स्पष्ट करा

तुम्ही भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशातील कर निवासी आहात का?

नाही

होय

(जर होय, कृपया एफएटीसीए/सीआरएस घोषणापत्र स्वतंत्रपणे भरा.)

अर्जदारासोबत संबंध

जन्मठिकाण/स्थापना

व्यवसाय सुरू केल्याची दिनांक

पत्ता 1

पत्त्याची ओळ 1

पत्त्याची ओळ 2

लॅंडमार्क

जिल्हा

देश

भारत

इतर

वर्तमान शहरात वास्तव्याच्या वर्षाची संख्या

वर्तमान पत्त्यावर वास्तव्याच्या वर्षाची संख्या

मालमतेची स्थिती

स्व-मालकीचे

भाड्याचे

कंपनीने दिलेले

पैतृक

इतर

शहर

पिन कोड

पत्ता 2

पत्त्याची ओळ 1

लॅंडमार्क

जिल्हा

देश

भारत

इतर

मालमतेची स्थिती

स्व-मालकीचे

भाड्याचे

कंपनीने दिलेले

पैतृक

इतर

स्पष्ट करा

शहर

पिन कोड

केवायसी तपशील

ओळखीचा पुरावा

पत्त्याचा पुरावा

व्यवसाय

पगारदार {

सरकारी खाजगी सार्वजनिक

स्वयं-रोजगार कृषी

स्वयं-रोजगार व्यावसायिक

कृषी

सेवानिवृत्त

विद्यार्थी

गृहिणी

इतर

एकूण वार्षिक उत्पन्न (₹)

1-250000

250001-500000

500001-1000000

1000001-2000000

2000001-2500000

2500001-5000000

5000001-10000000

>1 कोटी

परकीय चलन अनावरण

होय

नाही

मालकाचे/कंपनीचे/ व्यवसायाचे तपशील

संस्था/ मालक/कंपनीचे नाव

एकूण अनुभव. नोकरी/व्यवसायातील वर्षे

महिने

व्यवसायाचे स्वरूप

उत्पादक

सेवा पुरवठादार

व्यापारी/दुकानदार

होलसेलर

इतर

व्यवसायाचा प्रकार

1.

2.

व्यवसायाची संरचना

प्रोप्रायटरशिप

भागीदारी संस्था

प्रायव्हेट लिमिटेड

इतर

संस्थेचा पुरावा {

व्यावसायिक परिसर

स्व-मालकीचे (गहाण विना मुल्य)

भाड्याचे

पैतृक

इतर

पत्ता

पत्त्याची ओळ 1

पत्त्याची ओळ 2

शहर

जिल्हा

पिन कोड

लॅंडमार्क

राज्य

देश

भारत

इतर

F. कर्जाच्या हेतूविषयी घोषणा

अर्ज केलेल्या सुविधेचा उपयोग खालील हेतूसाठी केला जाईल (कृपया जे कोणतेही लागू होते त्यास खूण करा).

कर्जाचा उद्देश्य

व्यवसाय

आवश्यक रक्कम

कर्जाचा उद्देश्य

व्यवसाय

आवश्यक रक्कम

कार्यकारी भांडवल

कृषी आणि संबंधित क्रियाकलाप

स्टॉक खरेदी

गुरे खरेदी

दुकान किंवा कार्यालय खरेदी

व्यावसायिक बांधकाम

संयंत्र आणि यंत्रसामग्री खरेदी

इतर व्यवसाय

भांडवली खर्च

आवश्यकता

G. विद्यमान कर्जाचे तपशील

अ.क्र.

खाती क्र.

संस्थेचे नाव

खाते/ सुविधा प्रकार

मुदत

ईएमआय रक्कम (₹)

सुविधा रक्कम (₹)

1

2

3

4

5

H. तारण म्हणून देऊ केलेल्या मालमत्तेचे तपशील

अ.क्र.

प्रकार

मालमत्तेचे नाव

स्थिती

क्षेत्रफळ

पत्ता

1

2

3

इथे फाडा

फी आणि शुल्काचे तपशील (ग्राहक प्रत)

1) मुद्रांक शुल्क : प्रत्यक्षात लागू कायदानुसार.

2) व्याज दर % वार्षिक

3) प्रक्रिया शुल्क (ना-परतावा) जर ₹

4) धनादेश/एसआय/एनएसीएच परतावा शुल्क : ₹ 500/- प्रति प्रसंग

5) थकीत हप्त्यावरील व्याज : करारानुसार व्याज दराने (कर्ज IRR)

6) हप्त्या चुकवल्यास दंडात्मक शुल्क : थकलेल्या हप्त्यावर ₹ 0.65 प्रति ₹ 1000 (किंवा त्याच्या प्रत्येक भागावर) शुल्क दररोज आकारले जातील.

7) वसुली/ईएमआय संग्रह शुल्क : ₹ 600,- प्रति प्रसंग

8) कर्जफेड/परतफेडीच्या वेळापत्रकाची दुरुयम प्रत : ₹ 500/- प्रति प्रसंग

9) धनादेश/एसआय/एनएसीएच स्वॅपिंग शुल्क : ₹ 1000/- प्रति प्रसंग

10) कर्जाची मुदतपूर्व परतफेड शुल्क : <= 12 महिन्यांचे ईएमआय परतफेड : 5% (बाकी मुदतवर) > 12 महिन्यांचे ईएमआय परतफेड : 4%

11) खात्याचे विवरण / पुराब विवरण : ₹ 500/- प्रति विवरण

सूचना : (1) संबंधित कर्ज उत्पादनावरील सविस्तर फी आणि शुल्कांसाठी <http://www.aubank.in> वर भेट द्या. वेळोवेळी शुल्कांमधील बदल बँकेच्या संकेतस्थळावर अद्यावत केले जातील. (2) दरील सर्व शुल्क वेळोवेळी बँकेच्या विवेकाधिकारानुसार बदलाच्या अधीन आहेत. (3) दरील सर्व शुल्क सर्व संवैधानिक आणि सरकारी कर वगळून आहेत.

I. कागदपत्रांची पडताळा सूची

☐ छायाचित्र (त्यावर सही केलेला)	☐ ओळखीचा पुरावा	☐ पत्त्याचा पुरावा	☐ निवासी कार्यालय	☐ कर्ज करार	☐ 6 महिन्यांचे बँक विवरण	☐ एसएसआय/ एमएसएमई नोंदणी	☐ सुरक्षा नंतरच्या तारखेचे धनादेश	☐ सही पडताळणी.
☐ उलाढालीचा पुरावा (नवीनतम विक्री/ सेवा कर परतावे)	☐ गणना केलेल्या उत्पन्नासह मागील 2 वर्षांचे आयटीआर	☐ एनएसीएच/ एसआय आदेश	☐ नंतरच्या तारखेचे धनादेश	☐ उत्पन्नाच्या मूल्यमापनाचे कार्यपत्रक	☐ भाडे करार (जर निवास आणि व्यवसायासाठी लागू होत असेल)	☐ भागीदारी संस्थेसाठी - नवीनतम भागीदारी विलेख, संस्थेचे पॅन आणि कार्यालयाच्या पत्त्याचा पुरावा.	☐ कंपनीसाठी - संस्थापन प्रमाणपत्र, एमओ आणि एओए, पॅन, समभागाचे प्रारूप आणि कार्यालयाच्या पत्त्याचा पुरावा.	☐ व्यवसाय आणि वैयक्तिक म्हणजेच भागीदार/संचालकांसाठी उत्पन्नाच्या गणनेसह गेल्या 2-3 वर्षांचे आयटी परतावे (जसे लागू होते तसे).
☐ कराराची प्रत/ कार्योदेश	☐ परतफेडीचा ट्रॅक रेकॉर्ड	☐ शिल्लक हस्तांतरण/ शिल्लक हस्तांतरण आणि टॉप अप साठी कर्ज खात्याचे विवरण.	☐ भाडे करार (जर निवास आणि व्यवसायासाठी लागू होत असेल)	☐ भागीदारी संस्थेसाठी - नवीनतम भागीदारी विलेख, संस्थेचे पॅन आणि कार्यालयाच्या पत्त्याचा पुरावा.	☐ कंपनीसाठी - संस्थापन प्रमाणपत्र, एमओ आणि एओए, पॅन, समभागाचे प्रारूप आणि कार्यालयाच्या पत्त्याचा पुरावा.	☐ व्यवसाय आणि वैयक्तिक म्हणजेच भागीदार/संचालकांसाठी उत्पन्नाच्या गणनेसह गेल्या 2-3 वर्षांचे आयटी परतावे (जसे लागू होते तसे).	☐ आवश्यकतेनुसार इतर कोणतीही कागदपत्रे.	☐ शेतजमिनीचे दस्तावेज
☐ खेळत्या भांडवलाच्या मर्यादेच्या प्रकणी पुढील दोन वर्षांचे आणि मुदत कर्जाच्या बाबतीत कर्जाच्या कालावधीसाठी अंदाजित ताळेबंद	☐ आगाऊ रकमेच्या अधिग्रहणाच्या प्रकणी, विद्यमान बँकर/आर्थिक संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या सुविधांचे मंजूरी पत्र	☐ संस्था व सोबत सविस्तर अटी आणि नियम.	☐ प्राथमिक आणि तारण सुरक्षा म्हणून देऊ केलेल्या सर्व मालमतांच्या भाडेपट्टा विलेख/ हक्कविलेखाची प्रत	☐ अनिवार्य परवाने/ नोंदणी/ पात्रता इत्यादींच्या संदर्भात उद्योग/ क्षेत्र संबंधित कागदपत्रे.				

J. फी आणि शुल्कांचे तपशील

1) मुद्रांक शुल्क : प्रत्यक्ष लागू कायदानुसार.	7) वसुलीईएमआय संग्रह शुल्क : ₹ 600/- प्रति प्रसंग
2) व्याज दर _____ % वार्षिक	8) कर्जफेड/परतफेडीच्या वेळापत्रकाची दुरुयम प्रत : ₹ 500/- प्रति प्रसंग
3) प्रक्रिया शुल्क (ता-प्रस्तावा) जर ₹ _____	9) धनादेश/एसआय/एनएसीएच स्वपिंग शुल्क : ₹ 1000/- प्रति प्रसंग
4) धनादेश/एसआय/एनएसीएच परतावा शुल्क : ₹ 500/- प्रति प्रसंग	10) कर्जाची मुदतपूर्व परतफेड शुल्क : <= 12 महिन्यांचे ईएमआय परतफेड : 5% (बाकी मुहूर्तवर्ष) > 12 महिन्यांचे ईएमआय परतफेड : 4%
5) थकीत हस्यावरील व्याज : करानुसार व्याज दराने (कर्ज IRR)	11) खात्याचे विवरण / पुरोबंध विवरण : ₹ 500/- प्रति विवरण
6) हमा चुकवल्यास दंडात्मक शुल्क : थकलेल्या हस्यावर ₹ 0.65 प्रति ₹ 1000 (किंवा त्याच्या प्रत्येक भागावर) शुल्क दररोज आकारले जातील.	

सूचना : (1) संबंधित कर्ज उत्पादनावरील सविस्तर फी आणि शुल्कांसाठी <http://www.aubank.in> वर भेट द्या. वेळोवेळी शुल्कामधील बदल बँकेच्या संकेतस्थळावर अद्यावत केले जातील. (2) वरील सर्व शुल्क वेळोवेळी बँकेच्या विवेकाधिकारानुसार बदलाच्या अधीन आहेत. (3) वरील सर्व शुल्क सर्व संवैधानिक आणि सरकारी कर वगळून आहेत.

K. घोषणा

- मी/आम्ही घोषणा करतो/करते की या अर्जामध्ये दिलेले/भरलेले सर्व तपशील आणि माहिती आणि सविस्तर माहिती सर्व संदर्भात खरी, बरोबर, संपूर्ण आणि अद्यावत आहे आणि मी/ आम्ही कोणत्याही प्रकारची माहिती राखून ठेवलेली नाही.
- मी/आम्ही पुष्टी करतो/करते कि थकीत रकमेच्या किंवा पैशांच्या वसुलीसाठी किंवा माझ्या/आमच्या संपत्ति आणि/किंवा मालमतेच्या जमिनीसाठी कोणतीही दिवाळखोरी कारवाई किंवा दावा माझ्या/आमच्या विरुद्ध सुरू करण्यात आलेला नाही आणि/ किंवा प्रसिध्द नाही आणि मला/आम्हाला कोणत्याही न्यायालय किंवा इतर प्राधिकरणाद्वारे कधीही दिवाळखोर घोषित करण्यात आलेले नाही.
- कोणतीही कारवाई किंवा इतर कोणतीही पावले उचलली गेली नाहीत किंवा माझ्या/आमच्या विरुद्ध कोणत्याही न्यायालयात/अन्य अधिकार्यांमध्ये बंद, विसर्जन, किंवा प्राप्तकर्ता, प्रशासन किंवा पुनर्संस्था किंवा रिसीव्हरच्या नियुक्तीसाठी कायदेशीर कार्यवाही सुरू केली गेली नाही, प्रशासक, प्रशासकीय प्राप्तकर्ता, विश्वस्त किंवा तत्सम अधिकारी किंवा आमच्या मालमतेसाठी नियुक्ती करण्यात आलेली नाही.
- मी/आम्ही समजतो/समजते आणि मान्य करतो/करते कि एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेडला, कोणतेही कारण न देता (जोपर्यंत लागू कायदानुसार आवश्यक होत नाही) माझा/आमचा अर्ज नाकारण्याचा संपूर्ण विवेकाधिकार असेल आणि अशा नाकार देण्यासाठी किंवा अशा नाकाराविषयी मला/आम्हाला कळवण्यात कोणत्याही विलंबासाठी, अशा नाकारण्याने, किंवा माझ्या/आमच्या अर्जाच्या अशा नाकाराविषयी मला/आम्हाला कळवण्यात झालेल्या कोणत्याही विलंबाच्या कारणास्तव झालेल्या कोणत्याही किंमत, नुकसान, हानी किंवा खर्च, किंवा इतर परिणामांसाठी कोणत्याही प्रकारे एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेडला जबाबदार/ उत्तरदायी ठरवले जाणार नाही.
- एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेड आणि तिच्या समूह कंपन्नांकडे जमा केलेली छायाचित्रे आणि दस्तावेज स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार सुरक्षित आहे आणि ती अर्जदाराला परत केली जाणार
- मी/आम्ही एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेडचे संचालक नाही आणि तसेच तिच्या समूह किंवा तिच्या होल्डिंग कंपनी किंवा कर्जदाराच्या उल्लेखनीय हित असलेले संचालक/ भागीदार, व्यवस्थापक एजंट्स, कर्मचारी किंवा हमीदार किंवा धारक नाही. जर होय, कृपया स्पष्ट करा
- मी/आम्ही इतर कोणत्याही बँकेचे किंवा कोणत्याही बँकेच्या उपकंपनी किंवा बँकेद्वारे स्थापन केलेल्या म्युच्युअल फंड्स/ व्हॅचर कॅपिटल फंड्सच्या ट्रस्टीचे संचालक नाही आणि तसेच संचालक/ भागीदार, व्यवस्थापक, व्यवस्थापक एजंट्स, कर्मचारी किंवा हमीदार किंवा कर्जदाराचे उल्लेखनीय हित असलेले धारक नाही, जर होय, कृपया स्पष्ट करा
- मी/आम्ही एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेड किंवा वेळोवेळी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार परिभाषित केल्यानुसार इतर कोणत्याही बँकेच्या कोणत्याही संचालकाशी संबंधित नाही आणि तसेच कोणतेही संचालक/ भागीदार किंवा प्रमुख समभागधारक किंवा प्रमुख समभागधारकाच्या नियंत्रणात किंवा कर्जदाराच्या धारक किंवा उपकंपनीच्या नियंत्रणात नाहीत, जर होय, कृपया स्पष्ट करा
- मी/आम्ही पुढे सहमत आहे/आहोत आणि पुष्टी करतो/करते की एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेला सुविधा रकमेच्या वाटपाच्या वेळी मंजूरी पत्र/ केएफएस आणि/किंवा सुविधेशी संबंधित इतर कोणत्याही दस्तावेजात विशेषकरून नमूद केल्यानुसार शुल्क सुविधा रकमेसाठी कापून घेण्याचा (वाटपाच्या आधी माझ्या/आमच्याद्वारे भरणा केलेला नसल्याच्या प्रसंगी) अधिकार असेल. एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेड शिल्लक सुविधा रकम मला/आम्हाला किंवा माझ्या/आमच्या वतीने कोणत्याही तिसऱ्या पक्षाला, जसे प्रकरणात असेल त्यानुसार, वाटप करेल आणि व्याजासह संपूर्ण सुविधा रकम मंजूरी पत्रात स्पष्ट केल्यानुसार आणि जेव्हा आणि जशी ती देय होईल त्या तारखांना/ अंतराने परतफेड करण्यासाठी मी/आम्ही जबाबदार असेल/ असू.
- मी/आम्ही याद्वारे दर्शवतो/ दर्शवते, खात्री देतो/देते आणि पुष्टी करतो/करते कि सदर प्रस्ताव आणि हेतू एक वैध हेतू आहे आणि तसेच सहमत आहे/आहेत आणि वचन देतो/देते कि सदर कर्ज वर उल्लेखित हेतूसाठी वापरले जाईल आणि सदर कर्ज कोणत्याही बेकायदेशीर आणि/किंवा समाजविरोधी आणि/किंवा सट्टेबाजीच्या हेतूसाठी वापरले जाणार नाही ज्यामध्ये स्टॉक मार्केट/आयपीओमध्ये सहभागी होण्याचा समावेश असून मात्र हे इथपर्यंत मर्यादित नाही IPOs
- मला/आम्हाला सदर उत्पादनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यात आली आहेत ज्यासाठी मी/आम्ही अर्ज केला आहे. मी/आम्ही एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेडच्या कर्ज उत्पादनाच्या अटी आणि नियम वाचले आणि समजले आहेत आणि त्यांचे पालन करण्यासाठी मी/आम्ही सहमत आहे/आहोत. सुविधा अटीमध्ये स्पष्ट केलेले सर्व नियम आणि अटी सुविधा आणि त्याच्याशी संबंधित माझ्या/आमच्या सर्व दायित्वांवर (तसेच एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेडच्या अधिकार आणि उपायांवर) लागू होतील, जर माझ्या/आमच्या द्वारे अर्ज केलेली सुविधा माझ्या/आमच्या अर्जाच्या आधारे एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेड द्वारे मंजूर केली आणि दिली जाते.
- मी/आम्ही पुढे एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेडला आणि/ किंवा तिच्या सहायकांना/ उपकंपन्यांना/ संलग्न संस्थांना माझ्या कार्यालयात/ निवास स्थानी भेट देऊन आणि/कंपना मला आणि/किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांना आणि/किंवा माझ्या नियोका/कंपनीला बँकर/ क्रेडिट व्यूरोला संपर्क करून कोणतीही माहिती पडताळण्यासाठी आणि माझ्या सर्व जमा केलेल्या कागदपत्रे आणि एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेडच्या धोरणांच्या संदर्भात इतर माहितीसाठी आंतरिक तपासणी करण्यासाठी अधिकृत करतो/करते आणि यासाठी कोणतीही हरकत नाही. मी/आम्ही माझ्या/आमच्या द्वारे लाभ घेतलेल्या सुविधांच्या प्रति आरओसी शोध करण्यासाठी आणि शुल्क आकारण्यासाठी सुद्धा अधिकृत करतो/करते.
- माझ्या/आमच्या इथे वर उल्लेखित केलेल्या पता, ईमेल आयडी, संपर्काचा क्रमांकामध्ये कोणत्याही बदलाच्या संदर्भात एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेडला कळवण्याची मी/आम्ही वचन देतो/देते.
- मी/आम्ही मान्य करतो/करते आणि सहमत आहे कि एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेड द्वारे मला देण्यात आलेली सुविधा या अर्जाचा फॉर्म, मंजूरी पत्र आणि तिच्या अनुसूची (एकत्रितपणे, "सुविधा अटी") च्या अंतर्गत निश्चित केलेल्या अटी आणि नियमांचे माझ्या/आमच्या द्वारे पालनाच्या अधीन असेल.
- मी/आम्ही पुष्टी करतो/करते कि माझ्या/आमच्या द्वारे देण्यात आलेली प्रक्रिया फी कोणत्याही परिस्थितीमध्ये ना-परतावा योग्य आहे ज्यामध्ये कर्जाचे वाटप नाकारण्याचा/ आंशिक वाटप करण्याचा समावेश आहे परंतु हे इथपर्यंत मर्यादित नाही.
- वेळोवेळी एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेड वेगवेगळ्या विशेषता/ उत्पादने/ प्रमोशनल ऑफर्स कळवते जे तिच्या ग्राहकाला उल्लेखनीय फायदे देतात आणि असे करण्यासाठी तिसऱ्या पक्षाच्या एजन्सीच्या सेवा वापरू शकते. तुम्ही अशा फायद्यांविषयी कळवले जाऊ इच्छिता का?

☐ मी/आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे मार्केटिंग ऑफर्स कळवण्यासाठी माझ्या/आमच्या संदर्भात माहिती किंवा डेटा वापरण्यासाठी एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेडला स्पष्टपणे अधिकृत करतो/करते. (कृपया खण करा)

☐ मी/आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे ऑफर्स प्राप्त करू इच्छित नाही. (कृपया खण करा)
- मी/आम्ही एयू बँक कर्मचार्याचे नातेवाईक/ परिचित आहे/आहोत.

☐ होय ☐ नाही

 जर होय, तर तपशील लिहा :: _____
- हे नमूद केले गेले आहे कि ग्राहकाने/ खातेधारकाने संमती दिली आहे कि बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वे किंवा इतर कोणत्याही योग्य कायद्याच्या अनुषंगाने, त्याचा/तिचा सीकेवायसीआर क्रमांक जमा करून सेरसेई किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाच्या कायद्याच्या अंतर्गत, त्याचे/तिचे वैयक्तिक तपशील किंवा बँकेला आवश्यक असलेले कोणतेही तपशील काढू शकते.
- मी/आम्ही, माझ्या/आमच्याद्वारे एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेडकडे शेयर केलेली माझी/आमची आवश्यक माहिती जसे आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, पता आणि इतर जनसांख्यिकी तपशील, एमएसएमई मंत्रालय, भारत सरकार कडे माझी/आमची उचम नोंदणी करण्यासाठी (पात्र असल्यास) करण्यासाठी उचम असिस्ट पोर्टल (<http://www.udamassist.gov.in>) वर शेयर करण्यासाठी एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेडला माझी/आमची संमती देतो/देते.

अटी आणि नियम : आधार

मी/आम्ही याद्वारे एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेडला युआयडीएआय सोबत प्रमाणीकरणासाठी माझा आधार क्रमांक, नाव आणि बोटांचे ठसे/वुबुळे मिळवण्यासाठी माझी संमति देतो/देते. बँकेने मला कळवले आहे की माझी ओळख संबंधित माहिती फक्त केवायसीसाठी वापरली जाईल आणि हे सुद्धा कळवले आहे कि माझे बायोमेट्रिक्स साठवले/शेयर केले जाणार नाही आणि प्रमाणीकरणाच्या त्या उद्देश्यासाठी फक्त सीआयडीआरकडे जमा केले जातील. मी याद्वारे प्रमोशनल अभियान, आणि माझ्या बँक खाते, कर्ज, विमा आणि इतर उत्पादनांच्या संदर्भात महत्वाची माहिती आणि अपडेट्स आणि बँकेकडील सूचना माझ्या व्हॉट्सअॅप मोबाइल/ पर्यायी क्रमांकावर _____, जो पुढीलप्रमाणे आहे, प्राप्त आणि सवस्क्राइब करण्यासाठी माझी संमती देतो/देते.

☐	☐	☐
अर्जदाराची सही	सह-अर्जदाराची सही	सह-अर्जदार/हमीदाराची सही

फक्त बँकेच्या अंतर्गत वापरासाठी

मी पुष्टी करतो/करते कि अर्जाच्या फॉर्ममध्ये नमूद केलेल्या अर्जदाराच्या (अर्जदारांच्या) संपर्काच्या पत्त्यावर मी भेट दिली आहे आणि अर्जदार/ सह-अर्जदार/ हमीदाराने माझ्या उपस्थित सही केली आहे.

☐	☐	☐
बीएसएम/एबीएम/बीएमची सही	दिनांक सह आरपीसी/सीपीसी शिक्का	आरसीयू सही आणि दिनांक

अर्जाचा आयडी : _____ अर्ज क्र. : _____

आम्ही मान्य करतो कि आम्हाला दिनांक _____ रोजी श्री/कु/सौ _____, यांचा, जे _____ येथे राहतात, ₹ _____ कर्जासाठी _____ अंतर्गतचा अर्ज प्राप्त झाला आहे आणि हा अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत मंजुरी किंवा नाकारण्याबाबतचा निर्णय आणि इतर सर्व संबंधित तपशील बँकेद्वारे कळवले जातील. (*सहम आणि लघु उद्यमकरीता ₹. 25 लाखांपर्यंत कर्ज रकमेसाठी 14 कामकाजी दिवसांच्या आत.)

एयू स्मॉल फायनांस बँक लिमिटेड साठी

कृपया लक्षात घ्या :

1. ही केवळ अर्ज प्राप्त झाल्याची पोचपावती आहे आणि प्रस्तावाची आमच्याद्वारे स्वीकृतीची सूचना म्हणून याचा अर्थ लावला जाऊ नये. प्रस्तावाच्या गुणवत्तेवर आणि/किंवा बँकेद्वारे विहित केलेल्या अटीची, कोणत्याही असल्यास, पूर्ततेच्या आधारे योग्य विचारानंतरच त्यावर निर्णय घेतला जाईल.

2. बँकेला आवश्यक असलेले सर्व तपशील/तारीख/कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतरच अर्ज विचारात घेतला जाईल.

3. प्रस्ताव नाकारल्याच्या/ विचारान न घेतल्याच्या प्रकणी, अर्जदाराला त्याची कारणे कळवली जातील.

काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला customercare@aubank.in वर मेल करू शकता किंवा टोल फ्री क्रमांक. 1800 1200 1200 वर कॉल करू शकता.

(सही आणि कर्मचारी आयडी)
अधिकृत स्वाक्षरीकर्ता